

[Time: 3.00 Hrs]	[Marks:100]
------------------	---------------

Please check whether you have got the right question paper.

N.B:	<p>All 5 questions carry 20 marks and are compulsory.</p> <p>Attempt any two questions out of three from each of Q.1 to Q. 4.</p> <p>Attempt any two questions out of four from Q. 5.</p> <p>Figures to the right indicate full marks.</p>
------	--

Q.1	Attempt any two of the following	(20 marks)
	A) Describe the physical changes that adolescents experience during puberty.	
	B) Describe how Piaget explained the cognitive development process during adolescence.	
	C) Discuss in detail the factors that influence the academic performance.	
Q.2	Attempt any two of the following	(20 marks)
	A) Explain Marcia's categories of adolescent identity.	
	B) Discuss how the social world of adolescents impact their relationships with family.	
	C) Explain how sexual orientation develops in adolescence.	
Q.3	Attempt any two of the following	(20 marks)
	A) Explain the importance of health and healthy diet in early adulthood.	
	B) What are the effects of stress and discuss the coping mechanisms to reduce them.	
	C) Explain Schaie's approach to cognitive development in young adulthood.	
Q.4	Attempt any two of the following	(20 marks)
	A) Explain the ways in which young adults respond to the need of intimacy, friendship and love with suitable examples and how these relationships work or cease to work.	
	B) Describe in detail Ginzberg's career choice theory and its criticisms.	
	C) Explain Holland's personality type theory.	
Q5	Write Short Note on any two of the following	(20 marks)
	A) Discuss in detail the threats to the adolescent's well-being.	
	B) Describe how self-concept and self-esteem develop during adolescence.	
	C) Explain how intelligence is defined today and how life events cause cognitive growth in young adults.	
	D) Write a detailed note on marriage and marital conflict.	

[वेळ: ३ तास]	[गुण:१००]
--------------	-------------

कृपया तुम्हाला योग्य प्रश्नपत्रिका मिळाली आहे का ते तपासा.	
सूचना:	<p>१. सर्व ५ प्रश्नांना २० गुण आहेत आणि सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.</p> <p>२. प्र. १ ते प्र.४ मधून प्रत्येकी तीनपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा.</p> <p>३. प्र. ५ मधून चारपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा.</p> <p>४. उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात.</p> <p>५. प्रादेशिक भाषेत उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांनी शंका असल्यास पेपरच्या मुख्य मजकुराचा इंग्रजीमध्ये संदर्भ द्यावा.</p>

प्र.१	कोणतेही दोन प्रश्न सोडवा.	(२०)
अ.	पौगंडावस्थेत किशोरवयीन व्यक्ती अनुभवत असलेल्या शारीरिक बदलांचे वर्णन करा.	
ब.	पियाजेट यांनी पौगंडावस्थेतील बोधनिक विकासाची प्रक्रिया कशी स्पष्ट केली आहे याचे वर्णन करा.	
क.	किशोरवयीन व्यक्तींच्या शालेय कर्तृत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांचे वर्णन करा.	
प्र.२	कोणतेही दोन प्रश्न सोडवा.	(२०)
अ.	मार्सियाच्या किशोरवयीन स्वत्वाच्या श्रेणी स्पष्ट करा.	
ब.	किशोरावस्थेतील व्यक्तींचा सामाजिक जगासोबत असलेला संबंध त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधांवर कसा परिणाम करतो यावर चर्चा करा.	
क.	किशोरावस्थेतील लैंगिक अभिमुखता कशी विकसित होते याचे वर्णन करा.	
प्र.३	कोणतेही दोन प्रश्न सोडवा.	(२०)
अ.	पूर्व – प्रौढत्वामध्ये आरोग्य आणि निरोगी आहार हा महत्वाचा का आहे, ते स्पष्ट करा.	
ब.	तणावाचे परिणाम काय आहेत आणि ते कमी करण्यासाठी कशा पद्धतीने सामना-शैलीचा वापर करू शकतो यावर चर्चा करा.	
क.	युवा प्रौढावस्थेत बोधनिक विकासासाठी शायी यांचा दृष्टीकोन स्पष्ट करा.	
प्र.४	कोणतेही दोन प्रश्न सोडवा.	(२०)
अ.	तरुण प्रौढ ज्या प्रकारे जवळीकता/ जिवाळा, आवड आणि प्रेम या गरजांना प्रतिसाद देतात हे योग्य उदाहरणांसहित स्पष्ट करा. तसेच, हे संबंध कसे कार्य करतात किंवा कार्य करणे थांबवतात याचे स्पष्टीकरण द्या.	
ब.	गिंझबर्ग यांचा व्यवसाय निवड सिद्धांत आणि त्यावर केलेल्या टीकांसाहित सविस्तरपणे स्पष्ट करा.	
क.	हॉलंड यांच्या व्यक्तिमत्त्व प्रकार सिद्धांताचे वर्णन करा.	
प्र.५	खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांवर लघु टिपा लिहा.	(२०)
अ.	पौगंडावस्थेतील किशोरवयीन व्यक्तींच्या स्वास्थ्याला असणारे धोके यांवर सविस्तर चर्चा करा.	
ब.	किशोरावस्थेमध्ये स्व-संकल्पना आणि स्व-आदर कसे विकसित होतात हे स्पष्ट करा.	
क.	आज बुद्धीमत्तेची व्याख्या कशी केली जाते आणि जीवनातील घटनांमुळे युवा प्रौढांमध्ये बोधनिक वाढ कशी होते हे स्पष्ट करा.	
ड.	विवाह आणि विवाहानंतर होणाऱ्या संघर्षावर सविस्तर टिपणी करा.	